

# AeonX Digital Technology Limited (Formerly known as Ashok Alco-Chem Limited)

Reg. Off.: 12/13, Jeevan Udyog Building, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022 6622 1700 Email: secrearial@aeonx.digital CIN: L62099MH1992PLC069615 GSTIN: 27AAACA6876H1ZG

Date: 05<sup>th</sup> September, 2024

To, The Department of Corporate Services BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

### **Sub.: Newspaper Publication – Notice to the Members**

Please find enclosed herewith a copy of Newspaper Publication of the Notice to the Members in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

### For AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED

(Formerly known as Ashok Alco-Chem Ltd.)

**Krupal Upadhyay Company Secretary & Compliance Officer** 

Encl: as above

.....Defendant

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI (Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400001) O.A. NO. 192 Of 2024 Exh - 12

IDBI BANK LTD V/S

SHAHEEN MOHD RAFIQUE SHAIKH & ANR

DEFENDANT No.1

DEFENDANT

No.2

SHAHEEN MOHD RAFIQUE SHAIKH FLAT NO. 303, DREAMS CORNER, PLOT NO. 1, SECTOR 2, AWING ULWÉ, URAN, MAHARASHTRA 410206 ALSO AT FLAT NO. G-2 ON GR. FLOOR, C WING, SHREE VASTU

BUILDING SR. NO. 5/3, 5/5 AND 9/14 TEMGHAR BHIWANDI, THANE -421302 **ALSO AT** M/S EMPIRE FISHERIES PROP-SHAHEEN MOHD RAFIQUE SHAIKH

OFFICE NO. 9. FIRST FLOOR, WELFARE CHAMBER, PLOT NO. 73 SECTOR-17, VASHI-NAVI MUMBAI-400703 RUKHSANA GULAM AHMED FLAT NO. 303, DREAMS CORNER, PLOT NO. 1, SECTOR 2,

ALSOAT FLAT NO. G-2 ON GR. FLOOR, C WING, SHREE VASTU BUILDING SR. NO. 5/3, 5/5 AND 9/14 TEMGHAR BHIWANDI, THANE -421302

#### SUMMONS

. WHEREAS, OA/192/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on

AWING ULWÉ, URAN, MAHARASHTRA 410206

- 2. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.30.35.936/-
- B. WHEREAS the service of Summons/ Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this
- 4. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief
- prayed for should not be granted; (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets
- specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of
- You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial
- number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
  (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia institutions holding security interest over such assets.

  5. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the
- applicant and to appear before Registrar on 19/11/2024 at 12:00 Noon. failing which the application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this 16th day of August, 2024.



Registrar Debts Recovery Tribunal-1, Mumbai.

## <u>AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED</u>

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. Email: cs1@apimumbai.com l cs2@apimumbai.com; Website: www.apimumbai.com CIN: L34103MH1949PLC326977

### **NOTICE OF 73RD ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 73rd Annual General Meeting ('AGM') of Automobile Products of India Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, 27th September, 2024 at 01:30 P.M. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder, various applicable circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), from time to time to transact the business as set forth in the AGM Notice, without the physical presence of the Members at a

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings ('SS-2') and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report for 2023-24 ('Annual Report'), inter-alia containing the audited Financial Statements for the financial year ended on 31st March, 2024 alongwith the reports of the Auditor and Board of Directors thereon, have been sent on 03rd September, 2024 by email to all those Members whose email addresses are registered with the Company and/ or its Registrar and Share Transfer Agent. The requirements of sending physical copy of the Annual Report including AGM Notice to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.apimumbai.com, website of the BSE at www.bseindia.com, and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.nsdl.co.in

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and SS-2, the Company has provided its members e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. Remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting during the AGM to those members, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the Remote evoting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members as on the Cut-off date i.e. Friday, 20th September, 2024 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM.

The remote e-voting period commences on Monday, 23rd September, 2024 (09.00 a.m. IST) and ends on Thursday, 26th September, 2024 (05.00 p.m. IST). During this period, the Member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, no subsequent change is allowed. The voting rights of the members will be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the Cut-off date. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice as included in Annual Report

Only those Members, who are present in the AGM through VC/ OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote through e-voting system available during the 73rd AGM. Members who have cast their vote through Remote e-voting will be eligible to attend the AGM, however, will not be eligible to vote through e-voting at the AGM.

Any person, who becomes a member of the Company after sending of the Annual Report (including AGM Notice) and holding shares as on the Cut-off date, shall be entitled to vote electronically using the Login ID and Password which he may obtain from NSDL after sending a request at evoting@nsdl.com as mentioned in the AGM Notice. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing Login ID and Password can be used for casting vote.

In case of any queries or issues regarding attending AGM/ e-voting, members may refer to the Notes to the AGM Notice as well as Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail: evoting@nsdl.com or at Tel. No.: 022 - 4886 7000 and also the instructions for NSDL e-Voting system are available on the website of the Company in the notes to the AGM notice as part of the Annual Report at https://www.apimumbai.com/investor-relations/investors-

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 73rd AGM.

Date: 3rd September, 2024

Place : Mumbai

For Automobile Products of India Limited Sd/-

**Ankit Patel** Company Secretary & Compliance Officer

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Rosario D'Souza is the Owner / Assignor of al that piece or parcel of leasehold plot of land being known as Bungalow Plot No. 205-251 situated at Road No. RSC - 55. MHADA Layout, Sector No. 05, Charkon Kandivali (W), Mumbai – 400 067 admeasuring about 60.00 sq. mtrs ("said Plot" within the jurisdiction of Municipal Corporation of Greater Mumbai, lying, being of situated on the land at Charkop, Municipal 'R/S' Ward, bearing Survey No. 149 (pt. C.T.S. No. 1-C-1/453 of Village Kandivali, Taluka – Borivali, being part of the MHADA Authority's land situated at Mumbai Suburban District. Mumbai within the limited of Municipal Corporation of Greater Mumbai and in the Registration District and Sub Registration District of Bandra - Mumbai and bounded as follows:

On or towards the North by: Adj. CTS No. 1-C-1/452
On or towards the South by: Adj. CTS No. 1-C-1/454
On or towards the East by: Adj. Road No. RSC-55 On or towards the West by: Adj. CTS No. 1-C-1/448

My client is in the process of selling / assigning the said Plot and thus All persons having any share, right, title, benefit, interest, claim, objections or demands in respect of the said Plot or any part thereof by way of sale, exchange, assignmen mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession, tenancy, subtenancy, leave and license, care taker basis, lease, sub-lease, lien, maintenance easement, other rights through any arrangement, conveyance deed, writing, devise bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, contracts / agreements, development rights, FSI or encumbrance or otherwise howsoever are hereby request to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at his office at **Buona** Casa, 3rd Floor, Homji Street, Fort, Mumbai - 400 001 within 15 (fifteen) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit interest, claims, objections and / or demand shall be disregarded and shall deemed to have been waived and / or abandoned. Dated this 5th day of September 2024. Sd/

> Yakshay Chheda Advocate, Bombay High Court

## AZAD INDIA MOBILITY LIMITED

(Formerly Indian Bright Steel Co Ltd)

Regd. Office: G-6, 8th Floor, Everest Building, Janata Nagar, Tardeo Road,
Tardeo, Haji Ali, Mumbai, Maharashtra, 400034. CIN: L29100MH1960PLC011794

Website: www.azadindiamobility.com; Email: info@azadindiamobility.com Contact No.: +91 99306 48177

# NOTICE OF 63rd ANNUAL GENERAL MEETING

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE areholders may note that the 63<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company w be held on Monday, 30th September 2024 at 12:30 P.M. at The Kanara Saraswat Association, 7, Chikhalwadi Rd, Talmakiwadi Co-operative Housing Society, Chikalwadi fardeo, Mumbai, Maharashtra 400007 to transact the business as set out in the Notice of

The Annual General Meeting is being held in compliance with General Circular ar uidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA). Government of India and ecurities and Exchange Board of India (SEBI). In view of the above only electronic copie of the Notice of the AGM and Annual Report for FY 2023-2024 will be sent to all the hareholders whose email ids are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialised form are requested to register their ema ds with their respective Depositories through their Depository Participant(s). Shareholder olding shares in physical form are requested to furnish their email ids/ address and/or Bank Account details to our Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd. In case of any query members may send an email to <a href="mailto:info@bigshareonline.com">info@bigshareonline.com</a>; o contact at Phone 022 - 40430200 / 62638200.

ursuant to Section 91 of Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR Regulations, 2015, the Share Transfer Book and the Member's Registers of the Company shall remain closed from 24.09.2024 to 30.09.2024 (both days inclusive) in connection with the Annual General Meeting of the Company. Further Company has fixed 23.09.2024 as the Cut-Off Date to ascertain the eligibility of the members of the Company to cast thei otes through remote e-voting as well as for the voting/polling at the 63<sup>rd</sup> Annual General leeting of the Company to be held on Monday, 30th September 2024. The e-Voting perio shall commence on 27th September, 2024 09:00 A M and end on 29th September, 2024 at 05:00 P.M .The Notice of the 63rd AGM and Annual Report for the FY 2023-2024 will be made available on the Company's website at <u>www.azadindiamobility.com</u> and on website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

For Azad India Mobility Limited (Formerly Indian Bright Steel Co Ltd) Mr. Bupinder Singh Chadha

Place · Mumbai Date: 05.09.2024

Managing Director DIN: 00151568 **QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED** 

CIN: L3309MH2017PLC299748 Regd Office: A1 A2/B1 B2, Navkala Bharti Bldg, Plot No16, Prabhat Colony, Opp Near Santacruz Bus Depot, Santacruz (East), Mumbai, Maharashtra - 400055 Website: https://qmsmas.com Tel No: +91 22 6288 1111 Email: contact@qmsmas.com

# NOTICE OF 07<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Seventh  $(7^n)$  Annual General Meeting ('AGM') of the Members of QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED (the 'Company') will be held on Friday, September 27, 2024 at 02:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM.

The AGM will be convened through VC or OAVM in accordance with the Companies Act, 201 and Rules made thereunder read with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard the latest being dated September 25, 2023, your specified of the latest being dated September 25, 2023 by the Ministry of Corporate Afairs ("MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020 and ther relevant circulars including Circulars dated January 5, 2023 and October 7, 2023 issued b he Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

# Dispatch of Annual Report and Dissemination on the Website:

The Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013 and Annual Report 2023-24 has been sent to the shareholders members of the Company on Wednesday, September 04, 2024, through electronic mean whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfe Agent ('RTA')/ Depository Participants ('DPs') as on August 30, 2024, in compliance with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard the latest being dated September 25, 2023 by the Ministry of Corporate Afairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and other relevant circulars including Circulars dated January 5, 2023 and October 7, 2023 issued by the Securities and Exchang Board of India ('SEBI Circulars').

The Company shall send a physical copy of the Annual Report 2023-24 to those Members who request for the same at contact@qmsmas.com mentioning their Folio No. /DP ID and

Also, an electronic copy of the Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing

- the Notice of the AGM is available on the websites of the Company at https://gmsmas.com/:
- the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited at
- National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com E-Voting:

In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards-2 on General Meetings, issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer the e-Voting facility before the AGM through remote e-Voting and e-Voting during the AGM to its shareholders/ members in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic mean The details of e-Voting are given herein below:

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners of the Company, as on the cut-off date i.e. September 20, 2024, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or re

Voting during the AGM. Remote E-voting:

e remote e-Voting facility will be available during the following voting period: Commencement of e-Voting September 24, 2024 at 9.00 A.M. End of e-Voting September 26, 2024 at 5,00 P.M. he remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Voting rights of th

flembers shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Compar as on the cut-off date i.e. September 20, 2024 Members who have cast their vote through remote e-Voting will be eligible to participate in the

AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such member shall not be allowed to cast their vote again at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company afte tispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. September 20, 2024 may follow

he procedure for remote e-Voting as enumerated in the Notice of the 7th AGM or a requisitio -mail may be sent on **Evoting@nsdl.co.in** for obtaining the login credentials. E-Voting at the AGM: The Company has opted to provide e-Voting during the AGM which is integrated with the

VC/ OAVM platform and no separate login is required for the same. The e-Voting windo shall be activated upon the instructions of the Chairman of the Meeting during the AGN and only those members/ shareholders attending the AGM and who have not cast the vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Mr Maharshi Ganatra. Proprietor of M/s. Maharshi Ganatra and Associates, Practicing

Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remove e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

# Manner of registration of e-mail address:

Members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to ollow the below process to register their e-mail addresses:

The shareholders are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed by the DP.

Physical Shareholders Not applicable (All shareholders are holding shares in Demat

	mode)
Contact Details:	
	In case shareholders/ members have any queries related to e-Voting facility/ login, they may refer the frequently asked questions and e-Voting manual available at <a href="https://www.evoting.nsdl.com/">https://www.evoting.nsdl.com/</a> or contact Mr. Rahul Rajbhar, at telephone no. 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. or write an e-mail to <a href="mailto:Evoting@nsdl.co.in">Evoting@nsdl.co.in</a>

AGM through VC/OAVM In case shareholders/ members have any queries regarding login, they may send an email to **Evoting@nsdl.co.in** o contact@qmsmas.com contact on: Tel: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000

# Book Closure and Dividend:

Place: Mumbai

Date: September 04, 2024

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of 7th AGM and payment of dividend for the financial year 2023-24. The dividend, declared by the Members, will be paid on or after Wednesday, October 02, 2024.

For QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

Place: Mumbai

Date: 4th September, 2024

Toral Jailesh Bhadra Company Secretary & Compliance Officer Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai - 400053. Email: mumbai\_andheriwest@tmbank.in Ph: 022 26366240 / 26366260

CIN: L65110TN1921PLC001908 DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT Borrowers : M/s. Jyoti Dry Cleaners, Prop.Mr. Vinodkumar Chowdhary, Shop No 5, Khodiyar Enclave CHSL, Ramdev Park Road, Opp. Devtara Apartment, Mira Road

East, Thane - 401107. Guarantor: Mr. Sunilkumar Motilal Chowdhary, Shop No. 14, Sunder Aangan, B-Wing, Bldg No. B, Nr. Cinemax, Beverly Park, Kanakia Road, Mira Road, Thane-

Dear Sir/Madam

Sub: Demand Notice under Section 13(2) of SARFAESI Act in respect of Loan A/c No 214700480100223 - Term Loan, 17.90 lakhs availed by Mr. Vinodkumar Chowdhary Sole proprietor of M/s. Jyoti Dry Cleaners, availed at Mumbai Andheri west branch on 14.02.2023.

At your request, the Bank has granted through its Mumbai Andheri west branch from time to time various credit facilities to the Borrowers as per the particulars mentioned in Schedule-A. You, the Borrower/s have availed the credit facilities with an undertaking to repay the said credit facilities and executed the necessary loan documents in favour of the Bank and created charge in respect of movables as mentioned in Schedule - B as primary security. Further the borrower/guarantors/mortgagor have also created mortgage by way of deposi of title deeds in respect of the property more fully described in Schedule - C as collatera

The liability in the above loan account were duly acknowledged by you by executing balance confirmation letters and revival letters and also other security documents from time to time. Further the term loan account was personal guaranteed by Mr.Sunilkumar Motilal

Consequent to the default committed by the borrower/borrowers in repayment of the principal debt and interest thereon, the loan account, has been classified as Non Performing Assets (NPA) as on 12.08.2024 as per the directions/guidelines of Reserve Bank of India relating to asset classifications issued from time to time. Despite repeated requests you, the Borrowers/guarantors have failed and neglected to repay the said dues/outstanding

You, the Borrowers, Guarantors, Mortgagor are hereby called upon by this Notice under Section 13(2) to discharge the liabilities in full to the bank and to repay a sum of Rs.18,34,049.74 (Rupee Eighteen Lakh Thirty Four Thousand and Forty Nine and Paise Seventy Four) as on 20.08.2024 to the Bank within 60 days from date of this notice You are also liable to pay future interest 11.75% plus 2.00% penal interest on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. to the Bank within 60 days from the date of this notice.

Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-Section (4) of Section 13 and under other applicable provisions of the Act if you fail to repay the Bank the afore amount with future interest and all costs and expenses thereon.

You, the Borrower / Guarantors/Mortgagor are restrained from transferring by way of sale lease or otherwise, any of the above said assets more specifically mentioned in the schedule hereunder after issuance of this notice as per Section 13(13) of the above Act and any such transfer without prior written consent of the bank will not affect the rights of the Bank and any such transfer shall be void

The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is hereby invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the Section 13(8) of the SARFAESI Act.

Where the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by him is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

) the secured assets shall not be transferred by way of lease assignment or sale by the secured creditor and

ii) in case, any step has been taken by the secured creditor for transfer by way of lease of assignment or sale of the assets before tendering of such amount under this sub-section, no further step shall be taken by such secured creditor for transfer by way of lease or assignment or sale of such secured assets.

This notice is issued without prejudice to the Bank's right to initiate such other actions ssary under any other applicable provisions of law egal proceedings as it deems **SCHEDULE - A** 

#### Amount Nature of Facility with Date of Execution of Outstanding as on S.No Account Number Loan Documents 20.08.2024 Term Loan - Rs.17,90,000/-Rs.18,34,049.74 14/02/2023

	`				
	Total	Rs.18,34,049.74			
SCHEDULE B (Primary Security)					
S.No	Limit details	Details of Security			
		On Eqm of Commercial Premises Shop No. 02, admeasuring 14.22 Sq. Mt. carpet area, on Ground Floor, in Building No. 01, in 'B' Wing i.e. "Type C-9" in			

Authorised Officer Tamilnad Mercantile Bank Ltd.. (For Mumbai Andheri west Branch)

the Building known as "Parvati Homes", of Sector IV

bearing Gut No. 115, 116 & 118, situate lying and being at Village Betagaon, Taluka & District Palghar - 40150

tanding in the name of Mr. Vi nod Kumar Chowdhary.

# AEONX

Term Loan

Rs.17.90.000/-

(214700480100223)

#### **AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED** (Formerly Known as Ashok Alco-Chem Limited) CIN - L62099MH1992PLC069615

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700 E-mail: secretarial@aeonx.digital; Website: www.aeonx.digital NOTICE OF 32<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING, RECORD DATE AND BOOK CLOSURE lotice is hereby given that

- The 32<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of **Aeonx Digital Technology Limited** ('the Company') will be held on Friday, 27th day of September, 2024, at 3.30 PM (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC/OAVM), in compliance with the provisions of the Companies Act 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI, to transact the business as set out in the Notice of AGM dated 16th August, 2024.
- In compliance with the said MCA and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the 32<sup>nd</sup> AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2023-24, was sent on 4th September, 2024, to all the members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Registrar & Transfer Agent of the Company. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.aeonx.digital. or website of CDSL at www.evotingindia.com and on website of the Stock Exchange at www.bseindia.com.
- Members who have not yet registered / updated their email addresses / bank details are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice.
- Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Transfer Books of the Company will remain close from Saturday, 21st September, 2024 to Friday,  $27^{\text{th}}$  September, 2024 (both days inclusive), for the purpose of AGM.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by Central Depository Services Limited (CDSL). Detailed procedure for remote e-voting/e-voting at AGM is provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting period will commence from Tuesday, 24th September, 2024 at 9.00 a.m. and ends on Thursday, 26th September, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSI for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 20th September 2024 (cut-off date)
- The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company
- after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off-date i.e. 20th September, 2024, may obtain their login details by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. 10. In case you have any queries or issues regarding e-voting, you may write an email to
- helpdesk.evoting@cdslindia.com. The Company has appointed Mr. Jay Dilipkumar Mehta, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair
- 12. Pursuant to Finance Act 2020, dividend income, exceeding Rs. 5,000, is taxable in the hand of the shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). The forms for tax exemption can be downloaded from Link Intime's website. The URL for the same is: https://www.linkintime.co.in/client-downloads.html. The aforementioned documents (duly completed and signed) are required to be sent to

rnt.helpdesk@linkintime.co.in. Please note that the duly signed and completed documents should be sent on or before Record date for the dividend in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. Incomplete and/or unsigned forms and declarations will not be considered by the Company. No communication on the tax determination / deduction shall be considered after Record date for the dividend i.e. Friday, 20<sup>th</sup> September, 2024 at 6:00 PM. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electronic means

to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL)

A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg,

Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 21 09911. By order of the Board of Directors of Aeonx Digital Technology Limited

> Krupal Upadhyay Company Secretary & Compliance Officer

(Formerly Known as Ashok Alco-Chem Limited)

#### **TOKYO FINANCE LIMITED**

CIN: L65923DD1994PLC009783

Registered office: Plot No. 363/1 (12,3), Shree Ganesh Industrial Estate, Kachigaum Road, Daman, Daman and Diu-396210 Tel: 022 6145 3300 Email: info.tokyofinance@gmail.com Website: www.tokyofinance.in

NOTICE of 30th Annual General Meeting(AGM) through Video Conferencing and Other Audio Visual Means, Remote E-Voting Information & Book Closure

Members are requested to note that the 30th Annual General Meeting (AGM) of Tokyo Finance Limited ("Company") will be held on Monday 30th September, 2024 at 12.45 p.m. through Video conferencing (Other Audio Visual Means (OVAM) facility to transact the business to be set out in the Notice of the 30th Annual General Meeting Incompiling with the anglicable provision of the companies Act 2013 60th Annual General Meeting. In compliance with the applicable provision of the companies Act. 201 "the Act") General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 08, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and General Circular no. 02/2022 dated I3th January, 2022, , General Circular No. 20/2022 dated May 05, 2020 and General Circular No. 20/2022 dated May 05, 2020 and General Circular No. 20/2022 dated Decembe 28, 2022 and General Circular No. 09/2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 & Circular No.11/21 dated 15th January,2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations) Electronic copies of the Notice of the 30th AGM, Procedure and instructions for e-voting and the Annua

Report 2023-2024 sent to those whose email IDs are registered with the Company/Depositories. Members who have not registered their email address are requested to register the same in respect o hares held in electronic form with Depositories through Depository participant(s) and in respect o shares held in physical form by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company by writing to info.tokyofinance@gmail.com/mt.helpdesk@linkintime.co.in The notice of 30th AGM of the company will be available at the website of the company www.tokyofinance.in and on the website of the BSE Limited ati/www.bseindia.com

Pursuant to the section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register nembers and Share Transfer Book will remain closed from 23rd September, 2024 to 30th September 2024 (both days inclusive)

The remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M. and end of Sunday, 29th September 2024 at 5.00 P.M. Cut-off date for E-voting is 23rd September, 2024;

The Company will provide the facility to its members to exercise their right to vote by electronics means both through remote e-voting and e-voting at the AGM. The instruction on the process of e-voting including the manner in which member holding shares in physical form or who have not registered their mail addresses can cast their vote through e-voting, will be provided as a part of the Notice of the 30th

For Tokyo Finance Limited Sd/- Haresh V. Shah Director DIN: 00008339 Date: 02.09.2024

# Malabar Hill Club

Place: Mumbai

MALABAR HILL CLUB LIMITED

Registered Office: IL, Palazzo, B. G.Kher Marg, Malabar Hill, Mumbai - 400 006 India. CIN: U34300MH1947GAP005941

# Website: www.malabarhillclub.com, Email: malabarhillclub@gmail.com Tel.: +91 22 31026263/64/65/66/67 NOTICE OF 77th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

- NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 77th Annual General Meeting (AGM) of the Members of Malabar Hill Club Limited, (CIN: U34300MH1947GAP005941), will be held on Friday, 27th September 2024 at 4:00 pm, through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual means ("OAVM"). The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company ie IL Palazzo, B.G. Kher Marg, Malabar Hill, Mumbai-400 006
- In view of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September 2023 (collectively referred to as "MCA General Circulars") along with other applicable circulars issued by MCA, permitted the holding of AGM through VC/OAVM, without applicable circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company would be held through VC/OAVM. Further, in accordance with the said circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2023-24 have been sent to Members whose e-mail IDs were registered with the Club. The electronic dispatch of Annual Report to members has been completed on 4th September,2024. Members may note that 77th Annual Report for the year 2023-24 is also available on the Club's website viz. www.malabarhillclub.com and on the website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com for download. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection by sending an email to agm@malabarhillclub.com.

## Instructions for Remote E-Voting and E-Voting during AGM.

In compliance with the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, o in Companies Mat. 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration Rules, 2014, the Company is pleased to provide the facility to the Members to exercise their right to vote by electronic means on the resolution proposed to be passed at the AGM. All the Members as on the cut-off date i.e. 20th September, 2024, can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of CDSL at www.evotingindia.com. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 77th AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence on Tuesday, 24th September, 2024 at 09.00 a.m and will end on Thursday, 26th September, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 pm on Thursday, 26th September, 2024. Once the vote on a resolution is cast by the members, the members cannot modify it subsequently.

Any person becoming Member after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@cdslindia.com. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible

to cast their vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. Instructions for e-voting are indicated in the e-voting procedure accompanying the Notice and also in the email sent to the Members by CDSL. Members may access the same at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Club will be displayed. Members who may require assistance before or during the AGM may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manua available on www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

# Manner of Registering / Updating E-mail Addresses.

Members who have not updated their email addresses with the Club are requested to update their email addresses by writing to the Club at agm@malabarhillclub.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the member, self-attested copy of the PAN card and the self-attested copy of any document (eg: Driving Scinates to copy of any other Am and the disconnections of the address of the member. In case of any queries/ difficulties in registering the e-mail address, Members may write to malabarhillclub@gmail.com.

Manner of joining the AGM.

Place : Mumbai

A facility to attend the AGM through VC/OAVM is available through Central Depository Services Limited (CDSL). Members who may require assistance during AGM may contact Mr. Pankaj Jaiswar from Malabar Hill Club Limited on  $\pm 91.22\,31026263/64/65/66/67$ .

For Malabar Hill Club Limited Samir Unadkat Hon, Secretary (DIN: 00606289)

# AURUM PropTech

# **Aurum PropTech Limited**

Corporate Identification Number: L72300MH2013PLC244874

Regd. Office: Aurum Q1, Aurum Parć, Thane Belapur Road, Navi Mumbai 400710

ebsite: https://aurumproptech.in/; E-mail: investors@aurumproptech.in/; Phone: +91 22 6911 1800 NOTICE OF 11th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

# Annual General Meeting

- Notice calling the 11th Annual General Meeting ("AGM") of the Members of Aurum PropTech Limited ("the Company") scheduled to be held in compliance with the applicable circulars issued by the Securities Exchange Board of India and Ministry o Corporate Affairs through Video Conferencing ("VC") facility / Other Audio Visual Means ("OAVM") on Thursday, September 26, 2024 at 2:00 p.m. (IST) and the standalone and consolidated financial statements for the financial year 2023-2024 along with the Board's report and Auditor's report and other documents required to be attached thereto
- have been sent on September 04, 2024 electronically to the Members of the Company. The Notice and the Annual Report are also made available on the Company's website a https://aurumproptech.in/investor/financial-information/annual-reports/ and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") agency for providing remote e-voting and e-voting during AGM at https://www.evoting.nsdl.com.
- The documents referred to in the Notice of AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of AGM. Member seeking to inspect such documents can send e-mail to investors@aurumproptech.in. structions for remote e-voting and e-voting during AGM:
- In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), the Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI Listing Regulations (as amended) and MCA Circulars, the Company is providing the facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose it has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a member using a remote e-voting system before the AGM as
- well as e-voting during the AGM. The Remote E-voting shall commence on Monday, September 23, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday, September 25, 2024 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter.
- Owners, as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting/ e-voting at the AGM. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barr

A person whose name appears in the Register of Members/ Register of Beneficial

from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the

AGM and holding shares on the cut-off date, may obtain the Login ID and password by

sending a request to NSDL on the e-mail id: evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his / her existing user ID and password for casting the vote. Contact details for grievance in respect of e-voting: In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download

section of www.evoting.nsdl.com or call on toll-free no.: 022 - 4886 7000 or send a

Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive

#### request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com. Book Closure Dates Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from

for the purpose of AGM. By order of the Board of Director

Place: Navi Mumbai

For Aurum PropTech Limited Sonia Jair Company Secretary & Compliance Officer

बायो डाइजेस्टर टॅंकांसाठी काम एलटीटी कोचिंग डेपो येथे

ओपन टेंडर सूचना क्रमांक बीबी.एम. एलटीटी.टीसी.५२ बायोटँक. जे ब्रॅकेटस दिनांक ३१.०८.२०२४ कामाचे नाव व त्याचे स्थान: एलटीटी कोचिंग डेपो येथे बायो डाइजेस्टर टॅंकांनी सुसज्ज शौचालयांमध्ये वापरत्या जाणाऱ्य गंजलेल्या जे ब्रॅकेटसच्या बदलाचे काम. कामाचा अंदाजित खर्च: रु. ४६,४७,९६७/- (रुपये सेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सदसष्ट फक्त) पूर्णत्वाची तारीख: २४ महिने (०२ वर्षे). बोली सुरक्षा: ९३,०००/- (रुपये त्र्याण्णव हजार फक्त). टेंडर सबमिशनची बंद करण्याची तारीख आणि वेळ: २३.०९.२०२४ दुपारी १३:०० वाजेपर्यंत. टेंडर फक्त ई-टेंडरिंग फॉरमॅटमध्ये वोबसाइटद्वारे www.ireps.gov.in स्वीकारले जाईल. टेंडर दस्तऐवज वेबसाइटवर उपलब्ध आहे. **''हा टेंडर** सार्वजनिक खरेदी धोरण आदेश २०१७/दिनांक १५.०६.२०१७ चे पालन करतो.'' AK-378

पब्लिक नोटीस मे, गिरीराज लंच होम, एफएल-३ क्र. ६३६. जटाशंकर डोसा शॉपिंग सेंटर, जे.एस.डी. रोड मुलुंड (प) मुंबई- ४०००८०

या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक श्री. शेखर राजू शेट्टी यांचे नाव कमी करुन त्यांचा मुलगा **श्री. धीरज शेखर शेट्टी** यांचे नाव समाविष्ठ करण्याबाबत विनंती केली आहे तरी सदर प्रकरणात कोणाचाही कोणत्याही काराचा आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहिरात नोटीस वर्तमानपत्नात प्रसिध्द झाल्यापासून (१५) दिवसांचे आत मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट क्र. १४५०, दुसरा मजला, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट,

मुंबई - ४००००१ यांच्याशी संपर्क साधावा प्रस्तुत प्रकरणी जर वरील मुदतीत याबाबत . कोणाचा लेखी आक्षेप आला नाही. तर सदर अनुज्ञप्तीमध्ये त्यांचा मलगा

श्री. धीरज शेखर शेट्टी यांच्या नावे समाविष्ट करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंदु घ्यावी. सदुर नोटीस वर्तमानपत्नात प्रसिध्द झाल्याची प्रत पुढील कार्यवाहीसाठी या कार्यालयात सादर करण्यात यावी.

स्वाक्षरीत/-जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर करीता

२६/०९/२०२४

२९/०९/२०२४ (मायं ५०० वा भापवे)\*

(स. ९.०० वा भाप्रवे)

दिनांक: 05/09/2024 ठिकाण : मुंबई,

# वेस्ट लीजर रिसॉर्टस् लिमिटेड

नों. का.: मॉल ऑफीस, २रा मजला, वेस्ट पायोनीयर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि चा मेट्रो जंक्शन मॉल, नेतिवली, कल्याण (पू), ठाणे - ४२१३०६, द. क्र.: ०२५१-२३५२३८७, ईमेल आयडी : ho@hawcoindia.com सीआयएनः एल५५१०१एमएच२००८पीएलसी१७७९४१ वेबसाईटः <u>www.westleisurere</u>

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजीच्या सभेच्या सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी सोमवार. ३० सप्टेंबर. २०२४ रोजी स १०.०० वा. क्लब हाऊस, रैसिडेन्सी गेट, टॉवर-ए पुढे, वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि. च्या मेट्रो जंक्शन मॉल जवळ, नेतिवली, कल्याण (पू) – ४२१३०६ येथे घेण्यात येणार आहे. कंपनीने सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावाँवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या

बी. दूरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ

ए. दुरस्थ ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ

04.08.2028

\*दुरस्थ ई-मतदानाला ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही.

सी. कट ऑफ तारीख

डी. कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद दरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी किंवा एजीएम मध्ये बॅलट पेपर मार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील

ई. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे ते सभेला हजर राहू शकतात पंरतु पुन्हा त्याचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. एफ. दूरस्थ ई-मतदानासाठी प्रक्रिया समाविष्ट एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीच

वार्षिक अहवाल लिंक <u>http://www.westleisureresort.co.in/pdf/2024/Annual%20Report%202023</u> <u>24.pdf</u> आणि एनएसडीएलची <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> क

जी. कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीद्वारे वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>evoting@nsdl.com</u> येथे विनंती पाठवून एनएसडीएल कडून दूरस्थ ई–मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही २९ सप्टेंबर, २०२४ पासून ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत

. दुरस्थ ई–मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद एफएक्युज चा संदर्भ घेऊ शकतात आणि दुरस्थ -मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा ०२२ ४८८६ ७००० वर फोन कराचा किंवा evoting@nsdl.com येथे विनंती पाठवाची. सभासद टेलिफोन क्र. ०२२-४८८६ ७०००, श्रीमती पल्लवी म्हात्रे, सिनीयर मॅनेजर, एनएसडीएल यांना सुद्धा संपर्क करू शकतात, ज्या सुद्ध दरस्थ ई-मतदानाशी संबंधिक तक्रारी ऐकतील

संचालक मंडळाच्या आदेशावरु वेस्ट लीजर रिसॉर्टस् लिमिटेड वैभव दोडीय कंपनी सेक्रेटरी आणि अनपालन अधिकारी

# motherson 111

मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००५१ **मुख्यालय:** सी-२६, सेक्टर–६२, नोएडा, उत्तर प्रदेश–२०१३०९ टेलिफोन क्रमांक: +९१-१२०-४३६५५५५, फॅक्स क्रमांक: +९१-१२०-४३६५५५६ वेबसाइटः https://www.mothersontechnology.com, ई-मेलः \*\*info@mind-infotech.com सीआयएन: यू६७१२०एमएच१९८५पीएलसी४२९६९२

# ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ही सूचना दिली जाते की मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड ची ३९ वी वार्षिव सर्वसाधारण सभा गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १९:३० वाजत (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) घेण्यात येईल. या सभेत, कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांचे पालन करून, सामान्य आणि विशेष व्यवसाय विचारात घेतले जातील.

सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, २/२०२२ दिनांक ५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ यांच्या परिपत्रकांनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (''एमसीए सर्क्युलर'') ने व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएम घेण्याची परवानगी दिर्ल आहे.

वरील परिपत्रकांच्या पालनानुसार, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या सुचनेत दिलेली आहे

सदस्यांना एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि विशेषतः सभेत कसे सहभाग व्हायचे याबद्दलच्या सूचनांचे बारकाईने वाचन करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर २०२३-२४ चा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचन उपलब्ध आहे: www.mothersontechnology.com.

मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडकडन

सुरभी सहगल कंपनी सचिव

एम क्रमांक ए५४५५३

स्थळ: नोएडा तारीख: ४ सप्टेंबर २०२४

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४

रिद्धी सिथेटिक्स लिमिटेड कृत कार्यालयः १९-बी, मित्तल टॉवर, फ्री ग्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइट, मुंबई – ४०००२९. दूरध्यनी क्रमांकः ०२२ – २२०४ २५५४ • ई–मेलः ridhisyntheticsltd@gmail.com वेबसाईटः www.ridhisynthetics.com • CIN: L51900MH1981PLC025265

# सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कपनीच्य सदस्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण समा **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायकाळी ०४:३० वाजता** ११–बी, मित्तल टॉकर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निसन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्याच्या नोंदणीकृत पत्यावर ४ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.ridhisvnthetics.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिक इन्टाईम) याच्या वेबसाईटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील करमा १०८ अन्यये सदस्याना वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनत नमूद्र करणात आकेट्या सर्व राजावार वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणाच्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यत्रणा वापरून त्यांच मतदान करण्यासार्ठ लिंक इन्टाईम द्वारा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यादारे सदर मतदानादारे कामकाज करता येईल.

दरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉॉ . पद्धतीने त्याचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई–मतदान यंत्रणा बंद करण्यात

सदस्याचे मतदानाचे अधिकार हे २० सप्टेंबर, २०२४ रोजी (''अतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी सम्माग भावत्वाता त्यांनी धारण केलेल्या इविचरी सममागाच्या प्रमाणत असतील. अंतिम मुदतीवी तारखेला कंपनीचे सदस्य असलेली कोणीही व्यवती वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती कंपनीची सदस्य बनल्यास आणि अतिम मुदतीच्या तारखेळा तिने सममाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती वार्षिक सर्वसाघारण समेच्या सूकनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाघारण समेद मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनती पाठवून लॉगइन आयर्ड आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यवतीने अगोदरच लिक इन्टाईम याचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डवा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल.

ठरावाबर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्य अधिकारांचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिव सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्याचे मतदान करण्यास पात्र नसतील

ई–मतदानासबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नासाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वास्वार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–मतदान पुस्तिका पहावी किंव enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिक इन्टाईम दारा देण्यात आलेल्या क्रमाकावर संपर्क साधाव २२२-४९९८ ६००० किंवा श्री. राजीव रजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तकार/समस्या असल्यास, सदस्यानी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्रायः लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तातरण एजट, याच्याशी संपर्क साधावा.

सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वत: मतदान करू शकतील किंवा सभेर उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असर्कत्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केर्केट्या विहित प्रप्राज्ञी /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्याक्यात समेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास् प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील.

> रिदी सिंधेटिक्स लिमिटेड करित विशाल चतुरवेदी पूर्ण वेळ संचालक



व्हॅलॉर इस्टेट लिमिटेड

(डी बी रियल्टी लिमिटेड म्हणून पूर्वीज्ञात) सीआयएन: एल७०२००एमएच २००७पीएलसी१६६८१८ नोंदणी. कार्यालय: ७वा मजला, रेशम भवन, वीर निरमन रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. दूरध्वनी: ९१-२२-३५२०१६७० ई मेल : investors@dbg.co.in वेबसाइट : www.dbrealtv.co.in

> १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंगची माहिती

कंपनी कायदा. २०१३ च्या लाग तरतर्दीचे पालन करून आणि त्याखालील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेली परिपत्रके आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्क्षयरमेंट्स) ग्यलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) अंतर्गत सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या परिपत्रकांसह वाचलेले. व्हॅलर इस्टेट लिमिटेड (पर्वी डी बी रियल्टी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (कंपनी) च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम" सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०३.०० वा.(भा.प्र.वे.) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमादारे (''ओएव्हीएम'') एजीएमच्या सचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी होणार आहे जे एजीएम बोलावण्यासाठी प्रसारित केले जात

सदस्यांनी लक्षात ठेवा की, उपरोक्त नमुद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२३-२०२४ ची सूचना कंपनीच्या सदस्यांना इलेक्द्वॉनिक माध्यमातून पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधके आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सदर कागदपत्रे कंपनीच्या www.dbrealtv.co.in या संकेतस्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजेस उदा, बीएसई लिमिटेडच्या ु. लीशळपवळर. ले। या वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि एनएसई लिमिटेडु. पीशळपवळर. ले। वर, जर सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्त नोंदवला नसेल, तर ते खालील प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात :

	*
फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स	आरटीए सोबत rnt.helpdesk@linkintime.co.in वर नोंदणी/अपडेट
धारण करणाऱ्या सदस्य	करण्याची विनंती सदस्यांना करण्यात आली आहे.
डीमटेरिलाईज्ड स्वरुपातील	सदस्यांनी आपल्या डीपीज सोबत नोंदणी / अद्यतन करण्याची विनंती
शेअर धारण करणारे सटस्य	काण्यात येत आहे

कंपनीने एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भात मत देण्यासाठी ई-व्होटिंग सुविध उपलब्ध केली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सोय करण्यासाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केली जाईल

शेअरहोल्डर, ज्याचे नाव कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये, कट-ऑफ तारखेला म्हणजेच सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवले गेले आहे, तो केवळ दूरस्थ ई-व्होटिंगद्वारे ई-व्होटिंगची किंवा एजीएमच्या दिवशी ई-व्होटिंगद्वारे सुविधा घेण्यास पात्र असेल.

व्हॅलर इस्टेट लिमिटेडसाठी (पूर्वी डी बी रियल्टी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

तारीख: ०४ सप्टेंबर, २०२४ जिग्नेश शाह कंपनी सचिव

## ट्युलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड

नो. कार्या : २१/२२, लोहा भवन, पी डी मेलो रोड, मुंबई - ४००००९ कोर्पो. कार्या : क्र. २३, जोसिअर स्ट्रीट, नुंगमबक्कम, चेन्नई - ६०००३४ फोन क्र. : ०४४-२८२ ३०२२२, ई-मेल : atul.acura@gmail.com सीआयएन : एल९९९९९एमएच१९६२पीएलसी ०१२५४९

#### व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमामार्फत घ्यावयाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भासदांचे लक्ष कंपनीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेशी खालील माहितीकडे वेधण्यात येत आहे.

- ) सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमच्य सूचनेत नमुद्र कामकाजाचा व्यवहार करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३, त्याअंतर्गत केलेले नियम ... आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटर) रेम्युलेशन्स, २०१५ (एलओडीआर) सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (''एमसीए सर्क्युलरस असा उल्लेख') आणि सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ च्या प्रयोज्य तरतुदीच्या मनुपालनात सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ४.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घेण्यात येणार आहे.
- संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल हा कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे इमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांन इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल.
- कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (ह्यानंतर ''सीडीएसएल'' असा उल्लेख)द्वारे पुरविलेल्य व्हिसी सुविधेमार्फत सभासद सहभागी होण्याची सुविधा दिली आहे. दूरस्थ ई-मतदान आणि व्हिसी मार्फत ६२व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती कंपनीच्या ६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सचनेत दिलेली आहे.
- ६२व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल ६ सप्टेंबर, २०२४ पर्यंत कंपनीची वेबसाईट www.tulivedevelopers.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com मध्ये उपलब्ध करण्यात येईल.
- ईमेल पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची पध्दत

ठिकाण : मुंबई

- (ए) प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदांना फोलिओ क्र. भागधारकांचे नाव. इमेल आयडी असे आवश्यक तपशिल प्रविण्याची विनंती करण्यात येत आहे जे भागधारक atul.acura@gmail.com येथे कंपनीकडे आणि ऑनलाईन इन्व्हेस्टर पोर्टल wisdom https://wisdom.cameoindia.com मार्फत आरटीएकडे इमेलद्वारे शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकीत प्रत) कंपनीकडे नोंदविण्यासाठी इच्छक आहेत.
- बी) डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्याचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्याचे इमेल पत्ते नोंद्विण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजाव रिमोटली त्यांचे मतदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांसाठी रिमोटली मतदान करण्याची पध्दत सभासद सभासदांसाठी सचनेत दिलेली आहे. तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध करण्यात येईल

मंडळाच्या आदेशाने ट्युलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड करिता सही/

तिकाण : चेन्नई

संचालक डीआयएन : ०१६०८३२८

# अतुल गुप्त

सॉलिड स्टोन कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १५०१, मेकर चेंबर्स V, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ आरओसी सीआयएन: एल२६९६०एमएच१९९०पीएलसी०५६४४९ ई-मेल: sglinvserv@gmail.com.

# सॉलिड स्टोन कंपनी लिमिटेड च्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) शेयरहोल्डर्ससाठी सूचना

ही सचना दिली जाते की, कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार १९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाळी ०९:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्स ('<sup>\*</sup>व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (''ओएव्हीएम'') (जे नंतर ''इलेक्ट्रॉनिक मोड'' म्हणून संबोधले जातील) आयोजित केली जाणार आहे. ह्या सभेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या यवसायावर विचार होणार आहे.

कंपन्या कायदा, २०१३ आणि संबंधित नियमांनुसार, तसेच महसूल व्यवहार मंत्रालयाच्या सामान्य ारिपत्रके क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, ०/२०२० दिनांक ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ८ डेसेंबर २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ यांच्या आधारे कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, जिथे सदस्यांच्या भौतिक उपस्थितीची आवश्यकता नसते. सेबी द्वारा निर्गमित केलेल्या संबंधित परिपत्रकांचे पालन करून ही सभा घेतली जाणार आहे.

सद्र वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व २०२३-२४ वित्तीय वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या ई-मेल नोंदणीकृत असलेल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आला आहे. . सदस्यांसाठी हा अहवाल आणि सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.solid-stone.com वर आणि बीएसई लिमिटेड च्या वेबसाइटवर www.bseindia.com. वर उपलब्ध आहे. सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे सभेत सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्यासाठी सचना दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत उपस्थित असलेले सदस्य कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार कोरमसाठी गणले जातील.

क्रंपनीने सर्व सदस्यांसाठी रिमोट ईँ–वोटिंगची सुविधा पुरवली आहे ज्याद्वारे वार्षिक सर्वसाधारण प्रभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करता येईल. तसेच, वार्षिक सर्वसाधारण प्रभेदरम्यान ई-वोटिंगची सुविधा देखील दिली जाणार आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेली आहे.

प्तर्व सदस्यांना सूचित केले जात आहे की: दरस्थ ई-वोटिंगचे वेळापत्रक:

. अ.दूरस्थ ई-वोटिंग १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि १८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपेल.

ब. ई-वोटिंग अधिकार ठरविण्यासाठी काप-ऑफ तारीख १३ सप्टेंबर २०२४ असेल. क.बुक क्लोजर: कंपनीच्या सदस्य नोंदणी आणि समभाग ट्रान्सफर बुक क्लोजर एजीएमच्या उद्दिष्टाने

शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ पासून ते गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) लाग राहील. ही सुचना कंपन्यांचा अधिनियम २०१३ च्या कलम ९१ आणि त्यानुसार लागू असलेल्या नियमांनुसार

पप्टेंबर २०२४ पासून ते १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) लागू राहील. ई-मेल आयडी आणि बँक खाते तपशील नोंदणी: .जर समभागधारकांचा ई-मेल आयडी आधीच कंपनी/ तिचे रजिस्ट्रार आणि समभाग ट्रान्सफर

दिली जाते की कंपनीच्या इक्रिटी शेअर्ससाठी सदस्य नोंदणी आणि समभाग टान्सफर बक क्लोजर १३

र्जंट (आरटीए) /डिपॉझिटरीजमध्ये नोंदवलेला असेल, तर ई-वोटिंगचे लॉगिन तपशील नोंदणीकृत -मेल पत्त्यावर पाठवले जातील .जर समभागधारकाने आपला/आपली ई-मेल पत्ता कंपनी/ तिचे आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये

गोंदवलेला नसेल किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते आदेश अद्यतनित केले नसेल, तर

खालील सचनांचे पालन करणे आवश्यक आहे: (i) कृपया आमच्या आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड च्या वेबसाइटवर www.linkntime.co.in अंतर्गत, इन्व्हेस्टर सर्व्हिसेस ई-मेल/बँक तपशील नोंदणी, तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

(ii) शेअर्स जर डिमॅट मोडमध्ये असतील, तर समभागधारक कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'' री संपर्क साधन डिमॅट खात्यात ई-मेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदवावा. जे डीपी दारे दिलेल्या प्रक्रियेनुसार आणि सूचनांनुसार असेल.

पर्यायाने, सदस्य त्यांच्या ई-मेल पत्त्याच्या नोंदणीसाठी ई-मेल रीक्नोस्ट mt.helpdesk@linkin me.co.in. वर पाठव् शकतात. या रीक्ञेस्टसोबत स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक, स्वयं-सत्यापित पॅन () ची प्रत आणि डिमॅट खात्याचा क्लायंट मास्टर तसेच भौतिक समभाग प्रमाणपत्र (जर भौतिक स्वरूपात शेअर्स असतील) यांची प्रत पाठवावी.

सॉलिड स्टोन कंपनी लिमिटेड साठी स्वाक्षरी/ मिलन बी. खाखर

(पूर्वीचे नाव इंडियन ब्राइट स्टील कं. लि.) **नय :** जी-६, ८वा मजला, एव्हरेस्ट बिल्डिंग, जनता नगर, ताडदेव रोड, ताडदेव, हाजी अली, मुंबई, महाराष्ट्र, ४०० ०३४. CIN: L29100MH1960PLC011794 v.azadindianmobility.com; ईमेल : info@azadindiamobility.com

संपर्क क्र.: +९१ ९९३०६ ४८१७७ ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदान माहिती आणि हिशेबवही बंद ची सूचना शेअरधारकांनी लक्षात घ्यावे की कंपनी ची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) द कनरा सारस्वत ॲसोसिएश

कंपनीची ही वार्षिक सर्वसाधारण सभा कॉर्पोरेट मामले मंत्रालय (एमसीए), भारत सरकार आणि सिक्योरिटी ॲण्ड क्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे द्वारे जारी सामान्य परिपत्रक आणि दिशानिर्देश यांचे अनुपालनेत आयोजित करण्यात येत आहे. वरील बाब संदर्भात, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२०२४ करीता वार्षिक अहवाल त्या सर्व शेअरधारकांना पाठिवण्यात वेईल ज्यांचे ईमेल आयडी, कंपनी/डिपॉजिटरी सहभागी यांचेसह नोंदणीकृत आहेत. डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर धारण करणाऱ्या शेअरधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपत्य संबंधित डिपॉजिटरीज यांचेकडे डिपॉजिटरी सहभागी यांचे माध्यमाने आपले ईमेल आयडी नोंदणीकृत करावे. प्रत्या स्वरूपात शेअर धारण करणाऱ्या शेअरधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आमचे रजिस्टार आणि शेअर . ट्रांसफर एजंटस बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांचेकडे आपले ईमेल आयडी/पत्ता आणि/किंवा बँक खाते तपशीत ादर कराञे. कोणत्याही शंकेच्या समाधानाकरीता सदस्य info@bigshareonline.com वर ईमेल पाठवू शकता

७, चिखलवाडी रोड, तालमाकीवाडी को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी, चिकलवाडी, ताडदेव, मुंबई, महाराष्ट्र ४००

०७ येथे सोमवार ३० सप्टेंबर २०२४ रोजी दु. १२.३० वा. एजीएम सूचनेमध्ये नमूद कामकाजाच्या संचालनासात

किंवा फोन ०२२-४०४३०२००/६२६३८२०० वर संपर्क साधावे. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ चे नियमन ४२ च्या अनुपालनेत शेअर ट्रांसफर बुक आणि कंपनी सदस्यांचे रजिस्टर हे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याकारणाने २४.०९.२०२४ ते ३०.०९.२०२४ (दोन्हीं दिवस सामिल) बंद ठेवण्यात असतील. तसेच. कंपनी तर्फे सोमवार. ३० . गप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या ६३व्या सर्वसाधारण सभेत मतदान/व्होटिंग करण्यासार्ठ तसेच रिमोट ई-मतदान माध्यमाने आपले मतदान करण्यासाठी कंपनी सदस्यांची पात्रता ठरविण्यासाठी कट-ऑफ तारीख म्हणून २३.०९.२०२४ ठरविण्यात आली आहे. ई–मतदान कालावधी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी शाम ५.०० वा. समाप्त होईल. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी ६३ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनी संकेतस्थळ www.azadindiamobility.com आणि स्टॉव एक्सचेंज चे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध करण्यात येईल.

आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड यांचेसाठी (पूर्वीचे नाव इंडियन ब्राइट स्टील कं. लि. श्री भपिंदर सिंग चढा व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण : मुंबई

5

MIRA-BHAINDAR MUNICIPAL CORPORATION Indira Gandhi Bhavan, Chatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar (W)-401101, Tal. Dist. Thane-28192828

**PWD / ELECTRIC DEPARTMENT** Date: 04/09/2024 No.MNP/PWD/Tender/58/2024-25

//Tender Notice No. 58//

Proposed Reconstruction of Gutters in Ward No. 20 at Miraroa (E) in MBMC Area, 2) Proposed Reconstruction of New R.C.C. Nalla from New Saloni Building to Nihal Evenue Building Railway Parallel Road, Nayanagar at Mira Road (E) in MBMC Area. (Basic Facility Development Fund) in Government / Semi Government / Public Sector Organizations and Activities / Local Self Government Etc. Against the Contractor. Proceedings for Cancellation of Registration Pursuant to disciplinary Proceedings have been are in progress. Such Contractors cannot participate in the tender process. Tender Notice and Tender Form on the website https://mahatenders.gov.in from Dt. 10/09/2024 to Dt. 17/09/2024 till 12.00 p.m. Tender Form Fee and EMD Should be submitted through online Receipt System, failing which the tender will be disqualified. There is no any concession to qualified unemployed Engineer for EMD Security deposit.

The last date for submission of tenders completed in all respects on Dt. 18/09/2024 upto 12.00 pm on the above mentioned website, Mira Bhaindar Municipal Corporation. The tenders shall be opened in the presence / Absense of the bidders or their representatives on Dt. 19/09/2024 at 12.30 pm at the tender scell of Mira Bhaindar Municipal Corporation.

Sd/-City Engineer Place - Bhaindar Mira Bhaindar Municipal Corporation Date - 04/09/2024 Ref. No. MBMC/PRO/E-2758250/2024-25 Date :- 04/09/2024

**AEONX** 

एईओनएक्स डिजिटल टेक्नोलॉजी लिमिटेड (पूर्वी अशोक अल्को-केम लिमिटेड अशा ज्ञात) सीआयएन : एल६२०९९एमएच१९९२पीएलसी०६९६१५ नों. कार्यालय : १२/१३, जीवन उद्योग बिल्डिंग, २७८,

डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१, दु: ०२२-६६२२१७०० ईमेल : secretarial@aeonx.digital; वेबसाईट : <u>www.aeonx.digital</u>

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती, रेकॉर्ड डेट आणि बुक क्लोजर याद्वारे सूचना देण्यांत येते की -

अशोक अल्को-केम लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.३० वा. (भाप्रवे) कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतदी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ आणि निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत जनरल सर्क्यलर क. ०९/२०२३ आणि सेबी ने जारी केलेले ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (एकत्रित उल्लेख 'सर्क्यलर्स') च्या अनुपालनात १६ ऑगस्ट. २०२४ च्या एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अंदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स

- (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर एमसीए व सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनांत डिपॉझिटरी पार्टीसिपंटस/कंपनीचे रजिस्टार अँड ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले असतील त्या सर्व सभासदांना ३२ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्य इलेक्ट्रॉनिक प्रती ४ सप्टेंबर २०२४ रोजी पाठवल्या जात आहेत. सदर एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.aeonx.digital वर आणि सीडीएसएल ची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> व स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> वर
- उपलब्ध आहे ज्या सभासदांनी अजूनपर्यंत त्यांचे ईमेल ॲड्रेसेस/बँक तपशील नोंदवले/अद्ययावत केले नसतील त्यांनी कृपया एजीएम सूचनेच्या टीपामध्ये दिलेली प्रक्रिया अनुसरावी.
- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १०(१) ला अनुमुक्त एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सुभामतांची नोंदवही आणि हस्तांतरण पस्तके शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ते शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.
- कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी, वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ,२०१४ चा नियम ४४ आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत कंपनीला सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीमला वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएम येथे ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.
- रिमोट ई-व्होटींगचा कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल सीडीएसएल कडून निष्क्रीय केलं जाईल. सभासदांचे मतदान अधिकार शुक्रवार. २० सप्टेंबर, २०२४ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणांत असतील. सभासदांना ई-व्होटींग साठीची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्य
- सभामरांनी रिमोर ई-व्होरींग मार्फत एजीएमच्या सचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांचेमत टिले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राह शकतात परंतु पुन्हा त्यांची मते देण्यास ते हक्कदार नसतील. कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवण्याच्या तारखेनंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून
- कंपनीची सभासद बनली असेल व २० सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील तर ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक विनंती पाठवून त्यांचे लॉगीन तपशील मिळव् शकतात. केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे
- करण्यास हक्कदार असेल. जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणती चौकशी करायची किंवा समस्या असेल तर तुम्ही

नाव असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान

- helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल लिह् शकता. कंपनीने रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया व एजीएम मध्ये ई-व्होटींग प्रक्रिया सरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. जय दिलीपकुमार मेहता, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियक्ती केली आहे.
- फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, रु. ५,००० पेक्षा जास्त असलेले लाभांश उत्पन्न १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हाती पडताना करपात्र आहे आणि कंपनीने आयकर अधिनियम, १९६१ मधील विहित दराने सभासदांना प्रदान केलेल्या लाभांशामधून उद्गम कर कापणे (टीडीएस) गरजेचे आहे. कर सवलतीचे फॉर्म्स लिंक इनटाईम ची वेबसाईट वरून डाऊनलोड करता येतील. त्यासाठीची युआरएल आहे - https://www.linkintime.co.in/clientdownloads.html. उपरोक्त दस्तावेज (रितसर भरून स्वाक्षरी केलेले) rnt.helpdesk@ linkintime.co.in वर पाठवावेत. कृपया ध्यानांत ठेवावे की, रितसर स्वाक्षरी केलेले दस्तावेज कंपनीला योग्य टीडीएस ठरवून कापण्यासाठी/कर रोखण्यासाठी रेकॉर्ड डेट रोजीस किंवा त्यापूर्वी पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि/किंवा सही न केलेले फॉर्म्स आणि घोषणापत्रे कंपनी विचारात घेणार नाही. शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ सं. ६.०० वा. ह्या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट नंतर कर ठरवणे /वजावटी बाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
- भागधारक इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्या श्री राकेश दळवी, सि. मॅनेजर, सेंट्रले डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे करू शकतात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com येथे पाठवू शकतात किंवा १८०० २१ ०९९११. वर कॉल करू शकतात.

एईओनएक्स डिजिटल टेक्नोलॉजी लिमिटेड (पूर्वी अशोक अल्को-केम लिमिटेड अशा ज्ञात)

कृपाल उपाध्याय

Place : **Mumbai** Date : **05.09.2024** 

दिलेल्या <mark>अनुसूची</mark>मध्ये अधिक विशेषत: वर्णन केलेल्या मालमत्तेबाबत (**"मालमत्ता**" कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदीअंतर्गत अस्तित्वात असलेली मानली जाणारी सीआयएनः <u>यु२९१००एमएच२०००पीटीसी१२९२४८</u> धारक आणि प्लॉट क्रमांक बी-७८/१, एम.आय.डी.सी., आनंद नगर, अतिरिक्त अंबरनाथ औद्यौगिक क्षेत्र अंबरनाथ पुर्व, महाराष्ट्र, भारत — ४२१५०६ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली खाजगी कंपनी श्री सत्यनारायण इंडस्ट्रियल सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड ("**एसएसआयएसपीएल**" यांचे भाडेपड़ीचे अधिकार. शिर्षक आणि हितसंबंधाची चौकशी करीत आहोत. मालमत्ता ही महाराष्ट औद्यौगिक विकास महामंडळाच्या ("**एमआयडीसी"**)मालकीची आहे

सर्व व्यक्तींचा मालमत्ता आणि/किंवा तीच्या कोणत्याही भागा मध्ये, वर आणि संदर्भात विक्री, हिस्सा, अभिहस्तांकन, संपादन, उत्तराधिकार, मार्गाचा अधिकार, व्यवसाय कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, जप्ती, आरक्षण, थकबाकी, विकसन अधिकार, विकास क्षमता वापरण्याचा अधिकार, चटई क्षेत्र निर्देशाचा वापर विभाजन हस्तांतरण विनिमय नियक्ती, गहाणवट, प्राप्त करण्यायोग्य गोष्टींचे गृहीतक, हमी, भार, भेट, विश्वस्त देखभाल, वारसा, दावा, ताबा, भाडयाने देणे, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, समभाग, कुळ उपकुळ, धारणाधिकार, प्रलंबित दावे, परवाना, सुविधाधिकार, मृत्युपत्राने देणे, मृत्युपत्र कोणत्याही न्यासाअंतर्गत कोणताही ऋणभार, करार किंवा फायदेशीर हक्क/हित प्रिस्क्रीप्शन किंवा प्रीएम्शनचा अधिकार किंवा कोणताही करार / लेखन / दस्तऐवज किंवा इतर प्रवृत्ती किंवा कोणत्याही खटल्याअंतर्गत कोणत्याही न्यायालयाने किंवा प्राधिकरणाने पारित केलेला डिक्री, आदेश किंवा निवाडा किंवा अन्यथा कायद्याच्या कार्याचा समावेश करुन कोणत्याही प्रकारे हिस्सा, दावा, अधिकार, शिर्षक, हितसंबंध, आक्षेप, इस्टेट किंवा मागणी (एकत्रितपणे ''**दावे**'') असल्यास त्यांनी याद्वारे अधोस्वाक्षरीदारांना खैतान ॲण्ड कंपनी, विकल, वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर—१सी, १३वा मजला, ८४१सेनापित बापट मार्ग प्रभादेवी, मुंबई ४०००१३ येथे तसेच mumbai@khaitanco.com या ईमेल वर आवश्यक प्रहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह, सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह, सदर प्रकाशनाच्य तारखेपासून **१० (दहा) दिवसांच्या** कालवधीत लेखी कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असे दावे दावेदारांनी त्याग केले आहेत आणि/अथवा असे दावे वापरण्याचा अधिकार सोडन दिले आहेत आणि दावे असतील तर ते आमच्या अशिलांवर आणि/किंवा एसएसआयएसपीएल बंधनकारक नाही असे मानले जाईल

#### <u>अनुसूची</u> (मालमत्तेचे वर्णन)

तालुका आणि नोंदणी उपजिल्हा उल्हारनगर/अंबरनाथ आणि ठाणे जिल्हातील जांबिवली गावाच्या हहीतील अतिरिक्त अंबरनाथ औद्यौगिक क्षेत्रात स्थित आणि वसलेले अंदाजे मोजमापीत ५,००० चौरस मिटर्सचा प्लॉट क्रमांक बी—७८/१ असलेला जमिनीचा सर्व तो तुकडा आणि खंड सोबत त्यावर उभी असलेली एकूण मोजमापीत ४०८३.७५ चौरस मिटर्स बांधिव क्षेत्रफळाची एक कारखाण्याची इमारत. जमिनीच्या चर्तु:सीमा खालिलप्रमाणे

रस्ता (आर/डब्ल्यू २०.० मिटर्स)

दक्षिणेकडे वा त्या दिशेला पी क्र. ओ. एस-१ पूर्वेकडे वा त्या दिशेला

पश्चिमेकडे वा त्या दिशेला : प्लॉट क्रमांक ए—९१, ए—९२, ए—९३, ए—९४,

आणि ए-९५ आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४

खैतान ॲन्ड कंपनी करीता सही /-हर्ष परिख



उत्तरेकडे वा त्या दिशेला

# मिनि डायमंडस् (इंडिया) लि.

डीडब्ल्यू-९०२०, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१

ईमेल : accounts@minidiamonds.net, फोन : ०२२-४९६४ १८५०, सीआयएन: एल३६९१२एमएच१९८७पीएलसी०४२५१५

कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एमजीएम) सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की मिनी डायमंडस् (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'' च्या सभासदांची ३७ वी (सदतीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी डीडब्ल्यू-९०२०, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई, महाराष्ट्र-४०००५१ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.३० वा. (भाप्रवे)

निगम व्यवहार मंत्रालय आणि सेबी द्वारे जारी प्रयोज्य सर्क्युलर्सच्या अनुपालनात ३७ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल (एकत्रित ''वार्षिक अहवाल'' असा उल्लेख) हा शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टार/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंद्विलेले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे.

वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>https://www.minidiamonds.net/investors-</u> types/annual-reports आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com. वर उपलब्ध होईल.

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले किंवा कंपनी/डिपॉझिटरीकडे त्यांचे ईमेल पत्ते न नोंदविले सभासद किंवा कंपनीने वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केलेली आणि कंपनीची सभासद बनलेली आणि कटऑफ तारीख म्हणजेच शक्रवार ३० ऑगस्ट. २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेली व्यक्ती असे सभासद helpdesk.evoting@cdslindia.com किंवा support@purvashare.com. येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी जर सभासदाने दुरर्स्थ ई-मतदानाकरीता सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत आणि डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत त्याना संबंधित डिपीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद support@purvashare.com. कडे आवश्यक दस्तावेजांसह रितसर भरलेले आणि सही केलेले प्रपत्र आयएसआर-१ (कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध) सादर करून कंपनीच्या आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवू

सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व टीपा दूरस्थ ई-मतदान एजीएममध्ये प्रत्यक्ष मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२४ डीआयएन : ००७४८४५१

Malabar Hill

Club

MALABAR HILL CLUB LIMITED Registered Office: IL, Palazzo, B. G.Kher Marg. Malabar Hill. Mumbai - 400 006 India. CIN: U34300MH1947GAP005941

मिनि डायमंडस् (इंडिया) लिमिटेडकरिता

उपेंद्र शाह

### Website: www.malabarhillclub.com, Email: malabarhillclub@gmail.com Tel.: +91 22 31026263/64/65/66/67 NOTICE OF 77th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

- NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 77th Annual General Meeting (AGM) of the Members of Malabar Hill Club Limited, (CIN: U34300MH1947GAP005941), will be held on Friday, 27th September 2024 at 4:00 pm, through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual means ("OAVM"). The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company ie IL Palazzo, B.G. Kher Marg, Malabar Hill, Mumbai-400 006
- 2. In view of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September 2023 (collectively referred to as "MCA General Circulars") along with other applicable circulars issued by MCA, permitted the holding of AGM through VC/OAVM, without applicable circulars issued by mack, permitted the holding in Admittable (ACM), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA general Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company would be held through VC/OAVM. Further, in accordance with the said circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2023-24 have been sent to Members whose e-mail IDs were registered with the Club The electronic dispatch of Annual Report to members has been pleted on 4th September,2024. Members may note that 77th Annual Report for the year 2023-24 is also available on the Club's website viz. www.malabarhillclub.com and on the website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com for download. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM

#### shall be available for inspection by sending an email to agm@malabarhillclub.com. Instructions for Remote E-Voting and E-Voting during AGM.

In compliance with the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, o the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration). Rules, 2014, the Company is pleased to provide the facility to the Members to exercise their right to vote by electronic means on the resolution proposed to be passed at the AGM. All the Members as on the cut-off date i.e. 20th September, 2024, can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of CDSL at www.evotingindia.com. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 77th AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence on Tuesday, 24th September, 2024 at 09.00 a.m. and will end on Thursday, 26th September, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 pm on Thursday, 26th September, 2024. Once the vote on a resolution is cast by the members, the members cannot modify it subsequently.

Any person becoming Member after sending the Annual Report through electronic means and e the cut-off date may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@cdslindia.com.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. Instructions for e-voting are indicated in the e-voting procedure accompanying the Notice and also in the email sent to the Members by CDSL. Members may access the same at <a href="https://www.evotingindia.com">https://www.evotingindia.com</a> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Club will be displayed. Members who may require assistance before or during the AGM may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available on www.evotingindia.com, under help section or write an helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

Manner of Registering / Updating E-mail Addresses. Members who have not updated their email addresses with the Club are requested to update

their email addresses by writing to the Club at <code>agm@malabarhillclub.com</code> along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the member, self-attested copy of the PAN card and the self-attested copy of any document (eg. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the member. In case of any queries/ difficulties in registering the e-mail address, Members may write to malabarhillclub@gmail.com. Manner of joining the AGM.

A facility to attend the AGM through VC/OAVM is available through Central Depository Services Limited (CDSL). Members who may require assistance during AGM may contact

Mr. Pankai Jaiswar from Malabar Hill Club Limited on  $+91\ 22\ 31026263/64/65/66/67$ . For Malabar Hill Club Limited Samir Unadkat, Hon. Secretary (DIN: 00606289)

स्थळ: मंबई तारीख: २७ ऑगस्ट २०२४

आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड

ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

DIN: 00151568